

आदिवासी उपयोजनेतर्गत राबविण्यांत येणा-या  
योजनांचे अंमलबजावणीबाबत अभ्यासगटाची स्थापना  
करणेबाबत.

## महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक क्रमांक :- लोलेस-२०११/प्र.क्र.१२३/का.६,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक :- ११ ऑक्टोबर, २०११.

**वाचा :-** १) शासन निर्णय क्रमांक :- लोलेस-२०११/प्र.क्र.१२३/का.६, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक २० सप्टेंबर, २०११.  
२) आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचे पत्र क्र. आसंप्रस/का-४/एक्सेविका/  
अ१यासगट/२०११/५८४, दिनांक २६/०९/२०११.

**शासन शुद्धीपत्रक :-** वर नमुद केलेल्या दिनांक २० सप्टेंबर, २०११ च्या शासन निर्णयाद्वारे आदिवासी उपयोजनेतर्गत राबविष्यांत येणा-या योजनांचे अंमलबजावणीबाबत अभ्यासगटाची स्थापना करण्यांत आलेली आहे. सदर शासन निर्णयातील परि.२ मधील उपायुक्त (नियोजन), आदिवासी विकास, नाशिक तसेच उपायुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे ऐवजी उपायुक्त (प्रशासन), आदिवासी विकास, नाशिक तसेच उप-संचालक (एक्षेविका), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे अशी सुधारणा करण्यांत येत आहे.

२. सदर शासन शुद्धीपत्रक शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०११०११६२७४९०१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने व आदेशानुसार,

41-2 unit  
39/92/97

( श.र.सावंत )  
कक्षा अधिकारी

प्रत,

- १) मा.मंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव,
  - २) मा.राज्यमंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव,
  - ३) मा.प्रधान सचिव (आ.वि.) यांचे वरिष्ठ स्वीय सहायक,
  - ४) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
  - ५) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
  - ६) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक.
  - ७) व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या.नाशिक.
  - ८) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ठाणे/अमरावती/नागपूर.
  - ९) सर्व उप सचिव, आदिवासी विकास विभाग,मंत्रालय, मुंबई-३२.
  - १०) सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
  - ११) सर्व प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या.,
  - १२) सर्व अवर सचिव/कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
  - १३) निवडनस्ती (का.०६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.